

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या
मानधनात वाढ करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक आरोग्य विभाग
शासन निर्णय क्रमांक: आशा -५६२३/प्र.क्र.५३५/आरोग्य-७
१० वा मजला, गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकूल इमारत
नवीन मंत्रालय, मुंबई ४०० ००९.
दिनांक : १४ मार्च, २०२४

वाचा :-

१. शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्र.बैठक-०२१९/प्र.क.१६९/आरोग्य-७
दिनांक १६ सप्टेंबर, २०१९.
२. शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्र.बैठक-०२१९/प्र.क.१६९/आरोग्य-७
दिनांक ०७ जुलै, २०२०.
३. शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्र.एनएचएम-११२१/प्र.क्र.६८/२१/ आरोग्य-७
दिनांक ०९ सप्टेंबर, २०२१.
४. शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्र.आशा-५६२२/प्र.क्र.२२६/आरोग्य-७ दिनांक
१० एप्रिल, २०२३.
५. शासन निर्णय, महसुल व वन विभाग, क्र. कोतवा-२०२४/प्र.क्र.१११/ई-१०, दिनांक
२०/०२/२०२४.
६. सहसंचालक (अतांत्रिक) राष्ट्रीय आरोग्य अभियान यांचे पत्र क्र. राआअ/राज्य शासन
निधी/वाढीव प्रस्ताव/९६१९१-१९५/२०२३ दिनांक ०३ नोव्हेंबर, २०२३.

प्रस्तावना :-

राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत राज्यातील आशा स्वयंसेविकांना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार एकुण ७८ सेवांपैकी नियमित ४ सेवांसाठी केंद्र शासनाकडून राष्ट्रीय आरोग्य अभियानातून रु.२०००/- इतका मोबदला अदा करण्यात येतो. केंद्र शासनाच्या प्राप्त होणा-या मोबदल्याच्या समप्रमाणात कमाल रु.२०००/- पर्यंत राज्य शासनाच्या निधीतून संदर्भ क्र. (२) येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच, गटप्रवर्तक यांनाही राज्य शासनाच्या निधीतून रु.३०००/- इतका मोबदला देण्यास संदर्भ क्र.(२) येथील शासन निर्णयान्वये मान्यता दिलेली आहे. तसेच, संदर्भ क्र. (३) येथील शासन निर्णयान्वये आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना राज्य शासनाच्या

निधीतून अदा करण्यात येत असलेल्या अनुक्रमे दरमहा रु.२०००/- व रु.३०००/- या मोबदल्यात अनुक्रमे दरमहा रु.१०००/- व रु.१२००/- अशी एकुण अनुक्रमे रु.३०००/- व रु.४२००/- अशी वाढ तसेच, रु.५००/- प्रतिमहा कोविड भत्ता अदा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत आशा स्वयंसेविका यांना राज्य शासनाचे दरमहा रु.३५००/- व केंद्र शासनाचे रु.३०००/- असा एकुण रु.६५००/- इतका मोबदला अदा करण्यात येतो. गटप्रवर्तक यांना राज्य शासनाचे रु.४७००/- व केंद्र शासनाचे रु.८७७५/- असा एकुण रु.१३४७५/- मोबदला अदा करण्यात येतो. तसेच, संदर्भ क्र. (४) येथील शासन निर्णयान्वये आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या मानधनामध्ये प्रत्येकी रु.१५००/- इतकी वाढ करण्यात आली असून सदर वाढीनुसार राज्य शासनाच्या निधीतून आशा स्वयंसेविका रु.५०००/- व गटप्रवर्तक यांना रु.६२००/- इतका मोबदला अदा करण्यात येत आहे. कोविड महामारीचे सावट अदयापही जगावर असल्याने त्याचा विचार करून शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा देणा-या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक या घटकांच्या भूमिका महत्वाच्या असल्यामुळे आशा स्वयंसेविकांच्या व गटप्रवर्तकांच्या मानधनात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करण्यासंदर्भात राज्य मंत्रीमंडळाच्या दिनांक १३/०३/२०२४ रोजी झालेल्या बैठकीमध्ये पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे.

- (१) “आशा स्वयंसेविका” यांना राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्यात येणा-या दरमहा रुपये ५०००/- या मानधनात दरमहा एकूण रुपये ५०००/- एवढी वाढ करण्यास मान्यता देण्यात आली.
- (२) “गट प्रवर्तक” यांना राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्यात येणा-या दरमहा रुपये ६२००/- या मानधनात दरमहा एकूण रुपये १०००/- एवढी वाढ करण्यास मान्यता देण्यात आली.
- (३) उपरोक्त प्रस्तावित केलेली वाढ नोव्हेंबर, २०२३ या महिन्यापासून देय होणा-या मानधनात अदा करण्यास मान्यता देण्यात आली.
- (४) सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये नोव्हेंबर २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत वाढीव दराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेली रु.२०२.०४ कोटी इतक्या अतिरिक्त खर्चाची तरतुद पुरवणी मागणी अथवा नियमित तरतुदीतून करण्यास मान्यता देण्यात आली.

(५) यासाठी होणा-या अंदाजे रुपये ९६५.४८ कोटी इतक्या वार्षिक आवर्ती खर्चास मान्यता देण्यात आली. आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांच्या मानधन वाढीनंतर येणा-या आवर्ती खर्चाची तरतुद आगामी अधिवेशनामध्ये अथवा नियमित तरतुदीतून करण्यास मान्यता देण्यात आली.

०२. सदर योजना सन २०२३-२४ या वित्तीय वर्षात दिनांक ०१.११.२०२३ पासून अंमलात येईल व त्यानुसार आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सदर वाढीव मानधन दिनांक ०१.११.२०२३ पासून २२१०१०१५ या लेखाशिर्षातून अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

०३. सदर शासन निर्णय मा. मंत्रीमंडळाच्या दिनांक १३/०३/२०२४ रोजी झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने दिनांक १३/०३/२०२४ रोजीच्या इतिवृत्ताच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे.

०४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२४०३०५१४४०४५३९१७ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(मिलिंद म्हैसकर)

अपर मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग,
महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपालांचे सचिव (५ प्रती) (पत्राने)
२. मा. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव (५ प्रती), मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
३. सर्व मंत्री/ राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
४. मा. विरोधी पक्षनेता, विधान परिषद विधान सभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
५. सर्व सन्माननीय संसद सदस्य, विधानसभा व विधानपरिषद सदस्य
६. मा. मुख्य सचिव यांचे वरिष्ठ स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई-४०००३२.
७. प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)- १, महाराष्ट्र, मुंबई.
८. प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर,
९. प्रधान महालेखापाल (लेखापरीक्षा)- १, महाराष्ट्र, मुंबई.

१०. प्रधान महालेखापाल (लेखापरीक्षा) २, महाराष्ट्र, नागपूर,
११. सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, मंत्रालयीन प्रशासकीय विभाग,
१२. महाप्रबंधक, मा. मुंबई उच्च न्यायालय, मुंबई.
१३. प्रबंधक, मुंबई उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई.
१४. प्रबंधक, मा. लोकायुक्त व मा. उप लोकायुक्त यांचे कार्यालय, नवीन प्रशासन भवन, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई.
१५. प्रधान सचिव, विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई,
१६. मा. मुख्य माहिती आयुक्त, राज्य माहिती आयोग, मुंबई,
१७. वित्त विभाग/ व्यय- १३, मंत्रालय, मुंबई-
१८. नियोजन विभाग / कार्यासन १४७२, मंत्रालय, मुंबई.
१९. सर्व विभागीय आयुक्त
२०. आयुक्त (आरोग्य सेवा) तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई-
२१. सर्व जिल्हाधिकारी,
२२. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
२३. संचालक (आरोग्य सेवा-१), आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई
२४. संचालक (आरोग्य सेवा-२) आरोग्य सेवा आयुक्तालय, पुणे
२५. अतिरिक्त अभियान संचालक, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, मुंबई
२६. अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा, कुटुंब कल्याण, माताबाल संगोपन व शालेय आरोग्य पुणे
२७. उप संचालक, सर्व मंडळ कार्यालये
२८. सर्व जिल्हा शल्य चिकित्सक, (FWB मार्फत)
२९. सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, (FWB मार्फत)
३०. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
३१. निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई
३२. वरिष्ठ कोषागार अधिकारी, पुणे
३३. सर्व कोषागार अधिकारी
३४. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई (५ प्रती)
३५. भारती जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ.बॅरेक नं.१, योगक्षेम समोर, वसंतराव भागवत चौक, नरिमन पॉईंट, मुंबई -४०००२०
३६. इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) समिती, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग दादर, मुंबई -४०००२५
३७. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रपती भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई- ४०००२१.
३८. शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई-४०००१
३९. बहुजन समाज पार्टी, डी-१ इन्सा हटमेंट, आझाद मैदान, मुंबई- ४००००१
४०. भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभवन, एस.व्ही. पटेल रोड, मुंबई

४१. भारतीय कम्युनिस्ट (मार्क्सवादी) पार्टी, महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोब मिल
पॅलेस, वरळी, मुंबई
४२. सार्वजनिक आरोग्य विभागातील सर्व कार्यासने, मंत्रालय, मुंबई- ४००००१
४३. निवडनस्ती (कार्यासन आरोग्य-७).